

Total No. of Questions : 4]

SEAT No. :

P-1839

[Total No. of Pages : 4

[6032]-621

T.Y. B.Com.

**366 - (D) : CO-OPERATION AND RURAL DEVELOPMENT - III
(2019 Pattern) (CBCS) (Semester - VI) (Special Paper - III)**

Time : 2½ Hours]

[Max. Marks : 50

Instructions to the candidates:

- 1) *All questions are compulsory.*
- 2) *Figures to the right indicate full marks.*

Q1) A) Fill in the blanks (Any Five) : [5]

- i) Financial Management is concerned with the efficient use of _____.
 - a) share capital
 - b) current assets
 - c) an important economic resource
 - d) profit
- ii) The main function of the financial managers are _____.
 - a) Utilisation of funds
 - b) Manpower planning
 - c) Profit planning
 - d) Market planning
- iii) The most important source of Co-operative finance are _____.
 - a) Contribution of Government
 - b) Members and Investors
 - c) Borrowings & Loans
 - d) Revenue Receipts
- iv) The finance manager is accountable for _____.
 - a) Earning Capital Assets
 - b) Management of fund
 - c) Arrangement of financial resources
 - d) Proper Utilisation of funds
- v) Co-operative Audit is a examination of financial transaction of _____.
 - a) Business concern
 - b) Private undertakings
 - c) Co-operative society
 - d) Company
- vi) The appointment of an Auditor is done by _____.
 - a) Central Government
 - b) State Government
 - c) Registrar of Co-operative society
 - d) Board of Directors

P.T.O.

B) Match the following pairs : [5]

- | 'A' | 'B' |
|-------------------------|---|
| i) Financial Management | a) Audit of Society |
| ii) Financial planning | b) Appointed for Co-operative Society Audit |
| iii) Capital and funds | c) Management of Co-operative finance |
| iv) Co-operative Audit | d) Planning of funds |
| v) Co-operative Auditor | e) Sources of finance |

Q2) Write short notes (Any Two) : [10]

- a) Sources of Co-operative finance.
- b) Characteristics of financial planning.
- c) Need of financial control.
- d) Provisions of Co-operative law relating to audit.

Q3) a) Distinguish between corporate finance and Co-operative finance. [8]

- b) State the estimation of financial Requirement. [7]

Q4) a) State the policy of operating expenditure in Co-operative society. [8]

- b) State the powers and duties of Co-operative auditor. [7]



Total No. of Questions : 4]

P-1839

[6032]-621

T.Y. B.Com.

366 - (D) : CO-OPERATION AND RURAL DEVELOPMENT - III
(2019 Pattern) (CBCS) (Semester - VI) (Special Paper - III)
(मराठी रूपांतर)

वेळ : 2½ तास]

[एकूण गुण : 50

- सूचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
2) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

- प्रश्न 1)** अ) रिकाम्या जागा भरा. (कोणत्याही पाच) [5]
- i) वित्तीय व्यवस्थापन चा कार्यक्षमपणे वापराशी संबंधित आहे.
अ) भाग भांडवल ब) चालू मालमत्ता
क) महत्वाचा आर्थिक स्रोत ड) नफा
- ii) वित्तीय व्यवस्थापकाचे हे प्रमुख कार्य आहे.
अ) निधीचा वापर ब) मनूप्यबळ नियोजन
क) नफा नियोजन ड) बाजार नियोजन
- iii) सहकारामध्ये हा प्रमुख वित्तीय स्रोत असतो.
अ) सरकारी योगदान ब) सभासद आणि गुंतवणुकदार
क) कर्जाऊ रक्कम ड) महसूली प्राप्ती
- iv) वित्तीय व्यवस्थापक ला उत्तरदायी असतो.
अ) भांडवली संपत्ती मिळविणे ब) निधीचे व्यवस्थापन
क) वित्तीय स्रोतांची क्रमवारी ड) निधीचा योग्य विनियोग
- v) सहकारी लेखापरीक्षण म्हणजे च्या वित्तीय व्यवहारांचे परीक्षण होय.
अ) व्यवसाय संस्था ब) खाजगी उद्योग
क) सहकारी संस्था ड) कंपनी
- vi) अंकेक्षकाची नियुक्ती ही द्वारे केली जाते.
अ) केन्द्र सरकार ब) राज्य सरकार
क) सोसायटी रजिस्ट्रार (निबंधक) ड) संचालक मंडळ

- ब) खालील जोड्या लावा. [5]
- | 'अ' | 'ब' |
|------------------------|--|
| i) वित्तीय व्यवस्थापन | अ) सोसायटीचे अंकेक्षण |
| ii) वित्तीय नियोजन | ब) सहकारी सोसायटी अंकेक्षणासाठी नियुक्ती |
| iii) भांडवल आणि निधी | क) सहकारातील वित्त व्यवस्थापन |
| iv) सहकारी लेखापरीक्षण | ड) निधीचे नियोजन |
| v) सहकारी अंकेक्षक | इ) वित्तीय स्रोत |

- प्रश्न 2) थोडक्यात टिपा लिहा. (कोणत्याही दोन) [10]
- अ) सहकारातील वित्तीय स्रोत
ब) वित्तीय नियोजनाची वैशिष्ट्ये
क) वित्तीय नियंत्रणाची गरज
ड) सहकारी कायद्यातील अंकेक्षणविषयक तरतूदी

- प्रश्न 3) अ) कंपनी वित्त आणि सहकारी वित्त यामधील फरक सांगा. [8]
ब) वित्तीय आवश्यकतेनुसार अंदाजपत्रक सांगा. [7]

- प्रश्न 4) अ) सहकारी संस्थांमधील दैनंदिन (हाताळणी) खर्चाविषयक धोरण सांगा. [8]
ब) सहकारी अंकेक्षकाचे अधिकार आणि कर्तव्ये सांगा. [7]

